

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु.3/577/22

येकन क्र. 41202300002208

दिनांक -02/02/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 23BI019085900

अर्जदार यांनी दिनांक 02/02/2023 रोजी श्री. अर्जुन उर्फ अर्जन टेकचंद लछानी, पत्ता- बॅ. क्र. ५५२, रूम २,३, उल्हासनगर २ मालमत्ता क्र. 23BI019085900 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत गोविंदराम दिलाराम या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्रांचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता
- २) श्री. नंदलाल गोविंदराम किंमतानी यांचे नावे मा. सहा. प्रशासक, उल्हासनगर यांच्याकडील नाव हस्तांतरण केल्याचे पत्र क्र. Adm/ A Ccom/C-4/Brk.552/Ws-01 दि. १८/०७/१९८८
- ३) श्री. नंदलाल गोविंदराम किंमतानी व श्री. रिजुमल रमणदास छात्रिया यांचे मा. दुय्यम निबंधक उल्हासनगर १ यांच्याकडील नोंदणीकृत केलेले खरेदी खत क्र. ५११६ दि. २९/०७/१९८८
- ४) श्री. रमेश टेकचंद लछानी यांचे नावे मा. सहा. प्रशासक, उल्हासनगर यांच्याकडील नाव हस्तांतरण केल्याचे पत्र क्र. Adm/ C-2/GBPCR-166 दि. ३०/११/१९९१
- ५) श्री. रमेश टेकचंद लछानी व श्री. अर्जुन उर्फ अर्जन टेकचंद लछानी यांचे मा. दुय्यम निबंधक उल्हासनगर १ यांच्याकडील नोंदणीकृत केलेले बक्षिसपत्र क्र. ६७ दि. २९/१२/२०२२
- ६) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर


लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनापा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 23BI019085900 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. अर्जुन उर्फ अर्जन टेकचंद लछानी या नावाची नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणोसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक

उप-कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक





उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



UMC:TD:UNIT- 3 : ०१४:22

Register No. 41202300002208

Date 08/02/2023

Sr. No. 23/0099

To,

Mr. Arjun @ Arjan Tekchand Lachhani

Bk. No. 552 Room No. 2, 3

Ulhasnagar- 421002

Sub : Mutation of Entry as a **Owner** in respect of Property bearing Sr. No **23/0099** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **02/02/2023**

Sir,

Your name has been entered in place of **Mr. Govindram Dilaram** under Ward No. **23** Prop.No **23B1019085900** as a person primarily liable to Property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|---|---|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.Adm.
/Accom. /C-4/Brk.
552/Ws 101, 166 | Dt 18/07/1988
30/10/1991 |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. 0067/2023 | Dt 04/01/2023 |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond / Relinquishment of rights | No.----- | Dt ----- |
| 11. Objection Notice published in the News paper Namely | No.----- | Dt ----- |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary namely | No.----- | Dt ----- |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & Collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

[Signature]